

Galaxy Surfactants Ltd.

July 14, 2025

National Stock Exchange of India Limited, Listing Compliance Department Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex,

Bandra (East) Mumbai – 400 051

Scrip Symbol: GALAXYSURF

BSE Limited,

Listing Department,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 540935

Sub: Newspaper advertisement for 39th Annual General Meeting.

Dear Sir/Madam,

We are enclosing copies of the newspaper advertisement in relation to our 39th Annual General Meeting published in Business Standard (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi newspaper), for the shareholders of our Company.

Please take the same on your record.

Yours faithfully, For Galaxy Surfactants Limited

Niranjan Ketkar Company Secretary encl: as above

Communication Address:

Rupa Solitaire, Ground Floor, Unit no. 8, 12A and 14 Millennium Business Park, Mahape,

Navi Mumbai, 400 710 Ph: +91-22-33063700 **Regd. Office:** C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai-400 703, India CIN: L39877MH1986PLC039877

Ph: +91-22-27616666

Fax: +91-22-27615883/ 27615886 e-mail: galaxy@galaxysurfactants.com Website: www.galaxysurfactants.com

PUBLIC NOTICE

By this notice, all the people are informed that my client MRS. ARTI SUNIL SHETH, is the sole owner of Flat No. 1206, 12th Floor, F wing, Casa Fontana A to J CHS, Ltd Village Khoni, Palava, Dombivali, Maharashtra 421204, total adm. 454 Sq. Ft carpet. The flat was owned by Mr. Sunil Sheth & Ms. Kavisha Sheth and they purchased jointly from Samara Buildtech Pvt. Ltd. And Mr. Sunil Sheth died on 11.07.2022, leaving behind him (1) Smt. Arti Sunil Sheth (wife), (2) Ms. Kavisha Sunil Sheth and (3) Mr. Aman Sunil Sheth, as his only heirs. That Relinquishment Deed dated 24/06/2023, duly registered vide doc No. Kl N-5/8970/2023 Ms. Kavisha Sunil Sheth holds 66 66% share (i.e. 50% self + 16.666% in succession of Sunil Sheth), & Arti Sunil Sheth 16.666% and Aman Sunil Sheth holding 16.666% in the said premises

And whereas Mrs. Arti Sunil Sheth is the mother of Ms. Kavisha Sunil Sheth and wife of Sunil Sheth and therefore Kavisha Sunil Sheth & Aman Sunil Sheth hereby declare & confirm that they do not desire to claim any right, title and interest in the premises, And my client Mrs. Arti Sunil Sheth is the sole owner of the above said flat. By this notice it is hereby notified that only claims and objections are invited from other heirs or claimants objectors of the members who are in the property of the organization and should submit in writing to me at the address below, within 14 days from the date of publication of this notice, along with copies of documents and other evidence necessary to substantiate their claims or objections. If no claims or objections are submitted by any person within the above mentioned period, then the process of transferring the said flat to MRS. ARTI SUNIL SHETH will be initiated and the society shall be free to deal with the shares and interest of the member in the capital/property of society in such manner as is provided under the bye-laws of the society. The concerned should take note of this.

Adv. Ajay Kanojiya Advocate High Court Off: 3rd Floor, Bar Room,Advocate Chamber, M.M. Court, Andheri (E), Mumbai- 400069. Mobile No.9838189808 Place: Mumba Date: 11/07/2025



Regd. Office: 401-402, Lusa Tower, Azadpur Commercial Complex, Delhi - 110033 CIN:L65991DL1996PLC083909 II Website: www.insecticidesindia.com Tel No: - 011-27679700-05 II E-mail: investor@insecticidesindia.com

INFORMATION REGARDING 28TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 28th Annual General Meeting ("AGM") of Insecticides (India) Limited ("the Company") will be held on Tuesday, August 12, 2025 at 03.00 P.M (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual mean ("OAVM"), in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') read with Circular No. 14/2020 dated 08.04.2020, and General Circular No. 17/2022 dated 13.04.2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2022 dated 05.05.2020, Circular No. 02/2021 dated Corporate Amairs followed by Circular No. 20/2022 dated Us. 105.2020, Circular No. 102/2021 dated 30.10.2021, Circular No. 102/2022 dated 28.12.2022 and all other relevant circulars issued from time to time including General Circular No. 09/2024 dated 19.09.2024 ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2021/19 dated 12.05.2020, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/161aded 15.01.2021, Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/162 dated May 13, 2022, Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 05.01.2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD2/P/CIR/2024/133 dated 03.10.2024 issued by the SEBI ("SEBI Circular"), to transact the businesses as set out in the Notice calling the AGM. In accordance with the abovementioned circulars, the company will be sending the electronic copies

of the Notice of the 28th AGM along with link of Annual Report 2024-2025 to all the Members through electronic mode whose name appears in the Register of Members as on July 11, 2025 and whose email address are registered with the Company/Depositories/RTA. Members may note that Annua Report 2024-2025 containing Notice of 28th AGM will also available on the website of the Company www.insecticidesindia.com and website of stock exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the businesses as may be set forth i the Notice of the AGM through E-voting system. Detailed instructions pertaining to (a) remote e-voting before the AGM, (b) e-voting on the day of the AGM and (c) attending the AGM through VC/OAM wil be provided in the Notice of the AGM.

Manner of registering/updating email addresses by the Members is given below

Manner of casting votes(s) through e-voting is given below:

- Physical Holding- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by e-mail to Company at investor@insecticidesindia.com/RTAemail id at rameshk1@alankit.com. Demat Holding-Register/ update your email addresses with the relevant Depository Participants
- The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding share in demat mode physical mode and for members who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The details will also be available on the website of the Company at
- www.insecticidesindia.com. The facility for voting through electronic means will also be made available at the AGM and
- Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting will also be able to
- The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company /Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.
- The same login credentials may also be used for attending the AGM through VC/OAVM For details relating to attending AGM & remote e-voting, please refer to the Notice of the AGM, in case

of any queries regarding attending AGM & e-voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Shri Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), AWing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400013 or call on CDSL's toll free no. 1800 21 09911. For Insecticides (India) Limited

Date: 11/07/25 Sandeep Kumar Company Secretary & CCO



Galaxy Surfactants Limited CIN: L39877MH1986PLC039877

Registered Office: C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai - 400 703. Maharashtra, Inc

Tel: +91 22 2761 6666, Fax: +91 22 2761 5883/2761 5886 email: investorservices@galaxysurfactants.com; website: www.galaxysurfactants.com

NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (herein after referred to as "AGM" of the Company will be held on Tuesday, August 12, 2025 at 2:30 p.m. (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business, as set out in the Notice of the AGM which will be circulated fo convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs (MCA), vide its General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with previous general circulars viz. No. 09/2023 dated September 25, 2023 10/2022 dated December 28, 2022, 2/2022 dated May 5, 2022 19/2021 dated December 8 2021, 20/2020 dated May 5, 2020, 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated 13th January, 2021 and other applicable circulars issued by the Securitie and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) up to September 30, 2025 n accordance with the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Act and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) the 39th AGM of the Company shall be conducted through VC / OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 will be ser only by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and circulars issued by SEB eference no. SEBI/ HO/ CFD/ CFDPoD-2/ P/ CIR/ 2024/ 133 dated October 3. 2024. SEBI/HO CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12,2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021,SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022,SEBI/HO/CFD PoD-2-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/DDHS/P/CIR/2023/0164 dated October 6, 2023. In accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company s also sending a letter to shareholders whose e-mail addresses are not registered with Company Registrar/DP providing the weblink of Company's website from where the Annual Report to FY 2024-25 can be accessed. Members may note that the Notice of AGM and Annual Repor for the financial year 2024-25 will also be available on the Company's website www.galaxysurfactants.com; websites of the Stock Exchanges i.e. National Stock Exchange of India Ltd and BSE Limited at www.nseindia.com and www.bseindia.com respectively. Member can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM will be provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company has fixed Friday, August 01, 2025 as a record date for determining entitlement nembers to final dividend for the financial year 2024-25, if approved, at the AGM.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to ca their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company i providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting") etailed procedure for remote e-voting/ e-voting will be provided in the Notice of the Annu-Seneral Meeting.

The Members who hold shares in physical mode and have not registered their email addres bank details and other KYC details are requested to register their details by filling the form ISF available on our website https://www.galaxysurfactants.com/pdf/downloads/Form-ISR-1 Jpdation-of-PAN-KYC-details.pdf and send to our RTA along with supporting documents.

The Members who are holding shares in demat form are requested to contact their Deposit Participants to update their correct email address and bank details.

Members may note that the Income Tax Act, 1961 (Act), as amended by the Finance Act, 2020 nandates that dividends paid or distributed by a Company shall be taxable in the hands of the nembers. The Company shall, therefore, be required to deduct Tax at source (TDS) at the time of making payment of the final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS ate, as applicable, Members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Act. The detailed tax rates, documents required for availing the applicable ta ates are provided in the Notice of the AGM.

July 11, 2025

Navi Mumbai

Niranjan Ketka

Company Secretary



OMKARA ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED

Corporate Office: Kohinoor Square, 47th Floor, N. C. Kelkar Marg, R. G. Gadkari Chowk, Dadar (West), Mumbai - 400028, Board: +91 22 69231111

TRANSFER OF STRESSED LOAN EXPOSURE

Omkara Assets Reconstruction Private Limited (OARPL) invites Expression of Interest from ARCs under the extant RBI Guidelines for transfer of stressed loan exposure of 1(one) group account with principal outstanding of Rs. 521.77 Crore. . The sale is on "As is Where is and as is What is basis" and without recourse basis and on 100% cash basis.

Eligible prospective ARCs are requested to submit their willingness to participate in the process and submit their EOI along with Non-Disclosure Agreement to the undersigned latest by **July 18, 2025**.

Please note that OARPL reserves the right not to go ahead with the proposed transaction or modify any date or any terms & conditions at any stage, without assigning any reason by uploading the corrigendum The decision of the Omkara ARC in this regard shall be final and binding.

In case of any clarification, you may contact to:

Mr. Piyush Jain Email: piyush.jain@omkaraarc.com Date: 12/07/2025 Sd/-**Authorised Officer** Place: Mumbai

providing the remote e-voting facility) at www.evoting.nsdl.com.

Record date for the purpose of dividend entitlement:

Remote e-voting and e-voting during AGM

e-voting system during the AGM.

at www.nseindia.com

Place: Ahmedabad

Date: July 11, 2025

ORIENT CEMENT LIMITED

CIN: L269400R2011PLC013933

Odisha - 751012 • Tel: 0674-2396930

Corporate Office: Adani Corporate House, Shantigram, Near. Vaishno Devi Circle,

S G Highway, Khodiyar, Ahmedabad - 382 421 Gujarat, India. • Tel: +91 79 2656 5555

E-mail: investors@orientcement.com • Website: www.orientcement.com

NOTICE OF THE 14TH ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE FOR DIVIDEND AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 14th Annual General Meeting ('AGM') of Shareholders of Orient Cement

Limited will be held on Thursday. August 7, 2025, at 10:00 a.m. (IST) through Video Conference (VC) / Other

Audio Visual Means (OAVM) to transact the businesses, as set out in the Notice convening AGM. The Company has already dispatched the Annual Report for the Financial Year 2024-25 along with the Notice

convening AGM, through electronic mode to the Shareholders whose email addresses are registered with the Company and / or Depositories in accordance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs

and Securities and Exchange Board of India. The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the website of the Company at www.orientcement.com and on the website of NSDL (i.e. agency

As per Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015

('SEBI Listing Regulations'), the letter mentioning web-link including the exact path, where complete details

of the Annual Report are available, is being sent to those member(s) who have not registered their email address(es) either with the Company or with any Depository or Registrar and Share Transfer Agent (RTA) of

The Company has fixed Friday, 25th July 2025 as 'Record Date' for determining entitlement of Shareholders

for receiving Dividend (@ 50% i.e. Re. 0.50/- per equity share having face value of Re. 1/- each fully paid-up) for the Financial Year ended 31st March 2025, if approved at the AGM. The dividend will be paid on or after

Tuesday, 12th August 2025 to the Shareholders whose names appear on the Company's Register of

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Shareholders are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ('Remote e-voting') provided by NSDL. The voting

rights of Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Thursday, 31st July 2025 ('cut-off date').

The remote e-voting period commences on Monday, 4th August 2025 at 9.00 a.m. (IST) and will end on Wednesday, 6th August 2025 at 5:00 p.m. (IST). During this period, the Shareholders may cast their vote

electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Those Shareholders, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions

through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through

The Shareholders who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate

Any person, who acquires shares of the Company and becomes a Shareholder of the Company after the

Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the

In case of any queries pertaining to e-voting, Shareholders may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evoting.nsdl.com. under help section or contact at

022 - 4886 7000. In case of any grievances relating to e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager – NSDL at evoting@nsdl.com or contact at NSDL, 3rd - 7th Floor, Naman Chambers, Plot C32,

The details of the AGM are available on the website of the Company at www.orientcement.com. NSDL at

www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited

Shareholders as on the Record Date through electronic / other modes as applicable.

in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

G - Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051, India

Registered Office: Unit VIII, Plot No 7, Bhoinagar, Bhubaneshwa

(See sub-rule (11(d-1)) of rule 107)
Possession Notice for Immovable Property
Whereas the undersigned being the Recovery Officer Mr. S. H.
Sarmalkar, Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd.,
Sindhudurg of the Sindhudurg District under the Maharashtra Cooperative Societies Rules, 1961 issued a demand notice dated
07/04/2025 calling upon the judgement debtor.
Akshada Cashew Industries Prop. Smt. Rashmi Aniruddha Gavkar to

repay the amount mentioned in the notice being Rs. 62,73,517/- (In words- Rupees Sixty Two Lakh Seventy Three Thousand Five Hundred Seventeen Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated 09/06/2025 and attached the property described herein below.

The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby

given to the judgement debtor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107(11)(D)1 of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 on this day of 07/07/2025.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd, Sindhudurg for an amount Rs. 62,73,517/- (+) and further interest plus charges thereon.
-: Description of the Immovable Property:-

All That Piece And Parcel Of The Land Property bearing Survey No. 116, Hissa No. 1, Admeasuring area 1.62.0 Kh. 2.99.0 Size 0.53 Out of this Own Share of Mortgagee Area 2.00.0 This property is Situated in Village Chander, Tal. Malvan, Dist-Sindhudurg Recovery Officer

Date :- 07/07/2025

adani

For Orient Cement Limited

Shrishti Jain

Act 1960 And Rule 1961 Under 107 Place:- Chander Copy To, 1. Akshada Cashew Industries Prop. Smt. Rashmi Aniruddha Gavkar Add-A/P. Malvan, Tal. Malvan, Dist- Sindhudurg 2. Mr. Aniruddha Giridhar Gavkar Add-A/P. Sateri Mand, Tal. Malvan, Dist- Sindhudurg 3. Mr. Anand Achyut Shirodkar Add-A/P. Bibvane, Tal. Kudal, Dist- Sindhudurg

Maharashtra Cooperative Societies

'FORM Z'
(See sub-rule (11(d-1)) of rule 107)
Possession Notice for Immovable Property
Whereas the undersigned being the Recovery Officer Mr. P. P. Sarmalkar, Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd., Sindhudurg of the Sindhudurg District under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 issued a demand notice dated 18/01/2025 calling upon the

udgement debtor. Judgement debtor.

Mr. Deepak Soma Chavan to repay the amount mentioned in the notice being Rs. 11,43,514 + 7,27,541 = 18,71,055/- (In words- Rupees Eighteen Lakh Seventy One Thousand Fifty Five Only) with date of receipt of the said notice and the judgement debtor having failed to repay the amount, the undersigned has issued a notice for attachment dated

10/06/2025 and attached the property described herein below.
The judgement debtor having failed to repay the amount, notice is hereby to the judgement debtor and the public in general that the indersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107(11)(D)1 of Maharashtra Co-operative Societies Rules, 1961 **on this day of** 08/07/2025.

The judgement debtor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Sindhudurg District Central Co-Operative Bank Ltd, Sindhudurg for an amount Rs. 11,43,514 + 7,27,541 = 18,71,055/-(+) and further interest plus charges thereon.

-: Description of the Immovable Property:-All That Piece And Parcel Of The Land Property bearing Survey No. 116 H. No. 8A Area 0-26-00 Kharaba 2-07-00 Total Area 2-33-00 Size 0-16 This property is Situated in Village Devali, Tal. Malvan, Dist-Sindhudurg

Mr. P. P. Sarmalkaı Recovery Officer Maharashtra Cooperative Societies

Date :- 08/07/2025 Place:- Devali Act 1960 And Rule 1961 Under 107 Copy To, 1. **Mr. Deepak Soma Chavan** Add- A/P. Devali Malvan, Tal. Malvan, Dist-Sindhudurg, **2. Mr. Soma Ganu Chavan** Add- A/P. Devali Malvan, Tal. Malvan, Dist-Sindhudurg, **3. Mr. Anil Gangaram Sarmalkar** Add – A/P. Nasamwadi Kalase, Tal. Malvan, Dist- Sindhudurg, **4. Mr. Jaywant Bhagwan Sawant** Add – A/P. Vayar Bhandh Malvan, Tal. Malvan, Dist- Sindhudurg

MANGALAM DRUGS AND ORGANICS LIMITED

CIN: L24230MH1972PLC116413

Registered Office: 3rd Floor, Rupam Building, 239, P.D.' Mello Road, Mumbai - 400001, Maharashtra, India Tel No. 91-22-22616200/6300/8787 | Email: contactus@mangalamdrugs.com | Web: http://www.mangalamdrugs.com

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH

C.A. (CAA) /67/ MB/C-III/2025

IN THE MATTER OF THE MERGER BY ABSORPTION OF MANGALAM LABORATORIES PRIVATE LIMITED AND SHRI JB PHARMA PRIVATE LIMITED WITH MANGALAM DRUGS AND ORGANICS LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS UNDER SECTIONS 230-232 AND OTHER APPLICABLE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013, READ WITH RULES MADE THEREUNDER.

Mangalam Drugs and Organics Limited (CIN: L24230MH1972PLC116413), a Public Listed Company incorporated under Companies Act, 1956 and having its registered office at Rupam

Third Applicant Company / Transferee Company

uilding, 3rd Floor, 239, P.D' Mello Road, Near G.P.O. Mumbai - 400001, Maharashtra, India. ADVERTISEMENT OF NOTICE OF TRIBUNAL CONVENED MEETING OF EQUITY SHAREHOLDERS AND

UNSECURED CREDITORS OF MANGALAM DRUGS AND ORGANICS LIMITED (COMPANY) TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that vide the order dated June 30, 2025 ("Order"), in the Company Scheme Application C.A. (CAA) /67/ MB/C-III/2025, the Hon'ble

National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble NCLT") has directed, inter alia, that a meeting of Unsecured Creditors of MANGALAM DRUGS AND ORGANICS LIMITED ("Company" or "MDOL" or "Third Applicant Company" or "Transferee Company") be convened and held on Tuesday, August 12 2025 at 11.00 AM (IST) and a meeting of Equity Shareholders of MDOL be convened and held on Tuesday, August 12, 2025 at 12.30 PM (IST) for the purpos of considering, and if thought fit, to approve the Scheme of Merger by Absorption of Mangalam Laboratories Private Limited ("MLPL" or "First Transfero") company" or "First Applicant Company") and Shri JB Pharma Private Limited (Formerly known as Shri JB Pharma LLP) ("SJPPL" or "Second Transfero Company" or "Second Applicant Company") with Mangalam Drugs and Organics Limited under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Scheme'). The First Applicant Company, Second Applicant Company and Third Applicant Company are collectively referred herein as "Applicant Companies". Meetings are being convened pursuant to Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 ("Act") and the other applicable provisions thereof and rules thereunder (including any statutory modification(s) or re-enactment thereof, for the time being in force), applicable general circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and oisclosure Requirements), Regulations 2015 ("SEBI Listing Regulations") read with the SEBI master circular no. SEBI/HO/CFD/POD 2/P/CIR/2023/93 dated June 20, 2023 ("SEBI Scheme Circular"), and any other applicable circulars issued by SEBI and the Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended from time to time. FURTHER NOTICE is hereby given that a meeting of the Unsecured Creditors and Equity Shareholders of MDOL will be held through Video Conferencing

or Other Audio Visual Means ("VC/OAVM"), as per the schedule indicated in the table below in pursuance of the Order and as directed therein and ompliance with the relevant provisions of the Act read with Rule 20 and other applicable provision of Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 (""the Rules") and other applicable provisions of Companies Act 2013, the MCA circulars for conducting shareholders meeting through VC/OAVM, Regulation 44 and other applicable provisions of the SEBI Listing Regulations read with applicable SEBI Circulars and SS-2 in this regard:

Sr. No.	Particulars	Details of Meeting of Unsecured Creditors	Details of Meeting of Equity Shareholders	
1.	Date	August 12, 2025	August 12, 2025	
2.	Day	Tuesday	Tuesday	
3.	Time	11.00 AM (IST)	12.30 PM (IST) Deemed Venue - Registered office of the Company situated at Rupam Building, 3rd Floor, 239, P.D' Mello Road, Near G.P.O. Mumbai - 400001, Maharashtra, India	
4.	Venue	Deemed Venue - Registered office of the Company situated at Rupam Building, 3rd Floor, 239, P.D' Mello Road, Near G.P.O. Mumbai - 400001, Maharashtra, India		
5.	Mode	Through Video Conferencing / Other Audio Visual	Through Video Conferencing / Other Audio Visual Means	
		Means ("VC/OAVM")	("VC/OAVM")	
6.	Record Date determining eligibility of shareholders to whom notice would be sent.	Tuesday, December 31, 2024. (Pursuant to order passed by Hon'ble Tribunal)	Tuesday, December 31, 2024. (Pursuant to order passed by Hon'ble Tribunal)	
7.	Cut-off date for E-voting determining eligibility of shareholders who will be eligible to vote in the meeting.	Tuesday, December 31, 2024. (Pursuant to order passed by Hon'ble Tribunal)	Tuesday, August 05, 2025.	
8.	Book Closure	No	No	
9.	Remote e-voting start date and time	09.00 A.M. (IST) on Friday, August 08, 2025	09.00 A.M. (IST) on Friday, August 08, 2025	
10.	Remote e-voting end date and time	05.00 P.M. (IST) on Monday, August 11, 2025	05.00 P.M. (IST) on Monday, August 11, 2025	
11.	Link of Notice	https://www.mangalamdrugs.com/wp- content/uploads/2024/07/NTCMUC.pdf	https://www.mangalamdrugs.com/wp- content/uploads/2024/07/NTCMES.pdf	
12.	Link for live webcast for the meeting	https://www.evoting.nsdl.com	https://www.evoting.nsdl.com	
13.	Link for Remote E Voting	https://www.evoting.nsdl.com	https://www.evoting.nsdl.com	
14.	Helpline No for VC participation and E-voting	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at 022 - 4886 7000	

read with Section 102 and other applicable provisions of the Act and the Rules ("Notice") to

Unsecured Creditors whose e-mail addresses are registered with the Company as on Tuesday, December 31, 2024.

Equity Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Registrar and Transfer Agent / Depository Participant(s) (DP) / deposit as on Tuesday December 31, 2024

A copy of the Notice along with the explanatory statement and other accompanying documents can be obtained free of charge, between Monday, July 14, 2025, and Tuesday, August 12, 2025, from 09.00 A.M. (IST) to 04.00 P.M. (IST) on any day (except Saturday, Sunday and public holidays) from the registere

The aforesaid documents have been made available on the website of:

a. Company - http://www.mangalamdrugs.com b. NSDL - www.evoting.nsdl.com

c. BSE www.bseindia.com

d. NSE - www.nseindia.com

PROCESS FOR EQUITY SHAREHOLDERS WHOSE EMAIL IDS ARE NOT REGISTERED WITH THE DEPOSITORIES FOR PROCURING USER ID <u>AND PASSWORD AND REGISTRATION OF EMAIL IDS FOR E-VOTING FOR THE RESOLUTIONS SET OUT IN THIS NOTICE:</u> Equity shareholders are requested to register the e-mail address with their concerned DPs, in respect of equity shares held in demat mode and in respec

of equity shares held in physical mode, please visit https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html to know more about the registration process. Alternatively, those equity shareholders who have not registered their email addresses are required to send an email request to evoting@nsdl.com along with the following documents for procuring user ID and password for e-voting for the resolutions set out in this Notice:

In case equity shares are held in PHYSICAL MODE, please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), self-attested scanned copy of PAN card and self-attested scanned copy of Aadhar Card.

In case equity shares are held in DEMAT MODE, please provide DPID-Client ID (8-digit DPID + 8-digit Client ID or 16-digit beneficiary ID), Name, client master or copy of consolidated account statement, self-attested scanned copy of PAN card, self-attested scanned copy of Aadhar Card

The NCLT has appointed the undersigned as the Chairperson of the meetings of Unsecured Creditors and Equity Shareholders, including for any adjournment(s thereof. Further, the NCLT has also appointed Mr. Venugopal Prasad Rao, Membership No. F10127, COP no. 12120, as the Scrutinizer for the aforesaid meetings, including for any adjournment(s) thereof.

Unsecured Creditors and Equity Shareholders of MDOL are requested to attend the Meeting as per the above-mentioned mode, date and time. The quorun for the meeting of the Unsecured Creditors and Equity Shareholders shall be as prescribed under Section 103 of the Act and Unsecured Creditors and Equity Shareholders attending the aforesaid meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning quorum. In case the required quorum as stated above is not present at the commencement of the meeting, the meeting shall be adjourned by 30 (thirty) minutes and thereafter the persons presen

Unsecured Creditors and Equity Shareholders of MDOL are entitled to attend and vote, may vote through remote e-voting facility prior to the meeting of through e-voting facility made available at the Meeting. Since the Meeting of the Unsecured Creditors and Equity Shareholders will be held through VC OAVM, the facility for voting by proxy shall not be permitted.

Unsecured Creditors whose names are registered with the Company as on the cut-off date, i.e., Tuesday, December 31, 2024, shall be entitled to exercis their voting rights on the resolution proposed in the Notice and attend the meeting.

Equity shareholders, whose names are recorded in the Register of Members maintained by MDOL / Registrar and Transfer Agents ("RTA") or in the Registe of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Tuesday, August 05, 2025, shall be entitled to exercise their voting rights or the resolution proposed in the Notice and attend the meeting. Equity shareholders who are not an equity shareholder as on the cut-off date should treat the Notice for information purpose only. In case of an equity shareholder, who acquires equity shares of MDOL and becomes an equity shareholder of MDOL after dispatching the Notice and holds equity shares in demat mode as on the Cut-off Date may follow the steps mentioned in Notice under 'Login method fo e-Voting and joining virtual meetings for individual equity shareholders holding equity shares in demat mode'.

The facility of remote e-voting and e-voting during the meetings are being made available by the Company through National Securities Depository Limiter ("NSDL"). As mentioned above, the remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on the Resolution is cast by the nsecured Creditors and Equity Shareholders, the Unsecured Creditors and Equity Shareholders shall not be allowed to change it subsequently. However MDOL is additionally providing the facility of e-voting at the Meeting. Unsecured Creditors and Equity Shareholders will be provided with the facility for voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the Meeting and Unsecured Creditors and Equity Shareholders participating at the Meeting, who have not already cast their vote on the Resolution by remote e-Voting prior to the Meeting will be eligible to exercise their right to vote on the Resolution upon announcement by the Chairperson. Unsecured Creditors and Equity Shareholders who have cast their vote on the Resolution by remote e-Voting prior to the Meeting will also be eligible to participate at the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on the Resolutio again. The e-Voting module on the day of the Meetings shall be disabled by NSDL for voting, 30 (Thirty) minutes after the conclusion of the Meetings.

Unsecured Creditors and Equity Shareholders who need assistance before or during the Meeting may contact NSDL by email at evoting@nsdl.com or vi telephone at 022 - 4886 7000.

The result of the voting of the meetings of Unsecured Creditors and Equity Shareholders will be announced by the Chairperson of the Meeting or a person authorized by the chairperson within 2 (two) working days from the conclusion of the Meetings upon receipt of the Scrutinizer's report and the same will be displayed on the website of MDOL at http://www.mangalamdrugs.com and at the registered office of MDOL and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. MDOL will simultaneously communicate the results to BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where the equity shares of th Company are Listed.

Mangalam Drugs & Organics Limited SD/ Mr. Saniav Parab Chairperson appointed for Meeting of

Equity Shareholders Unsecured Creditors of

Mangalam Drugs and Organics Limited

GIGARASHI

Regd. Office: Plot No. B-12 to B-15, Phase II, MEPZ-SEZ, Tambaram, Chennai - 600045 Phone No: +91-44-42298199 / 22628199 E-mail: investorservices@igarashimotors.co.in Website: www.igarashimotors.com CIN: L29142TN1992PLC021997

NOTICE OF THE 33rd ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 33rd Annual General Meeting ('AGM') of the Company will be held **on Friday, August 08**, 2025 at 10.00 a.m (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') to transact the businesses as set out in the Notice

Pursuant to the General Circulars No. 09 / 2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 ("Circulars"), companies are allowed to hold AGM through VC, without the physical presence of members at a common venue. Hence, in compliance with the Circulars, the 33rd AGM of the Company is being held through VC. The deemed venue for the 33rd AGM shall be the Registered Office of the Company. In compliance with the above said circulars, the 33rd Annual Report including the Audited Financial Results for the

FY 2024-25, along with Notice of 33rd AGM have been electronically sent to all the members whose email id registered with the Company / Depository participant(s) ('DPs') on July 11, 2025. These documents also available on the website of the Company at http://www.igarashimotors.com/investorlist.php?invescatid=17. The Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited

Register of Members of the Company will remain closed from August 01, 2025 to August 08, 2025 (both days inclusive) for the purpose of the final dividend for the financial year ended March 31, 2025 and AGM Subject to the provisions of the Companies Act, 2013, final dividend as recommended by the Board of Directors, if declared

(www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

at the meeting, will be paid on or after August 08, 2025 to those members whose names appear on the register of members as on July 31, 2025 ('Record date'). The Company is providing the facility to its Members to exercise their right to vote on the businesses as set forth in the Notice

of the 33rd AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at the AGM. All Members are informed that: i. Members may attend the 33rd AGM through VC/OAVM on August 08, 2025 at 10.00 a.m. (IST). Please refer

- instructions given in **Annexure B** of 33rd AGM Notice. ii. Members whose names appear in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date of July 31, 2025 shall only be entitled to avail the remote e-voting facility or vote, as the case may be, at the AGM. CDSL has been engaged the Remote e-Voting facility and e-voting system during
- iii. Remote e-voting shall starts on Tuesday, August 05, 2025 at 9.00 a.m (IST) and ends on Thursday, August 07, 2025 at 5.00 p.m. (IST). Remote e-voting shall not be allowed beyond 5:00 pm (IST) on August 07, 2025 and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. Please refer instructions given in Annexure – A of 33rd AGM Notice.
- iv. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM, but shall not be entitled to cast their vote again. Members, who have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM through VC/OAVM, shall be eligible to vote through e-voting at the AGM. v. Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in
- electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form with Registrar & Share Transfer Agent (RTA) by visiting https://Investors.cameoindia.com vi. Instructions relating to Deduction of Tax at source on Dividend are provided in Page No. 50-52 of the notice. For any
- additional information, Members may refer to the "Communication on TDS on Dividend Distribution" available at the web link of the company https://www.igarashimotors.com/investor-list.php?invescatid=34 vii. The Board of Directors appointed M/s. BP & Associates, Company Secretaries, Chennai (email:
- prabhakar@bpcorpadvisors.com) as the scrutinizer for conducting e-voting process in fair and transparent manner. The results of e-voting will be announced by the Company within two working days from the conclusion of AGM and also be informed to the Stock Exchanges. By Order of the Board of Directors

Company Secretary& Compliance Officer

For Igarashi Motors India Limited P Dinakara Babu

Place: Mumbai

Date: July 12, 2025

Membership No. A14812

: Chennai Date : July 11, 2025

तुळजापूरात प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंग प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

तुळजापूर, दि. ११: शी तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांची मूर्ती हलवण्यात आल्या आहेत. मंदिर रचना बदलाची कामे सुरु करतांना कोणतीही योग्य ती काळजी न घेतल्याने प्राचीन शी ब्रह्मदेवाची मूर्ती निष्काळजीपणामुळे दुभंगली आहे. त्यामुळे हिंद्ंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अनेक तक्रारी करूनही गेली अडीच महिने दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे का दाखल झाले नाही ? दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक शी. सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत केली.

तुळजापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र मंदिर महासंघाचे थी. विनोद रसाळ, हिंदू जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक थी. राजन बुणगे, पाळेकर पुजारी थी. नागनाथ भांजी, पाळीकर मंडळाचे माजी अध्यक्ष थी. किशोर गंगणे, महंत इच्छा गिरी महाराज, महंत माऊली नाथ महाराज, परमेश्वर भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष थी. अमर राजे कदम, हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हा प्रमुख आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुरःथानचे थी. परिक्षीत साळुंखे उपस्थित होते.

अनादी कालापासून मंदिरात चालू असलेले कुलाचार, वंशपरंपरा व अन्य धार्मिक कृतीसाठी कुठलीही जागा आराखड्यात न ठेवणे हे गंभीर असून ते हिंदूंच्या शद्धेवर आघात करण्यासारखे आहे. त्यामुळे स्थानिक पुजारी मंडळ, हिंदुत्वनिष्ठं संघटना, धार्मिक संघटना, ग्रामस्थ यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. विशेषतः गाभाऱ्यातील सभामंडपाला तडे गेल्याने त्याचा जीर्णो द्धार केला जाणार आहे. मंदिर रचनेत कोणतेही बदल करतांना अथवा नवीन विकास आराखडा अंतिम करण्यापूर्वी मूळ मंदिराच्या ऐतिहासिक, धार्मिक, तसेच वास्तुरचनेला कोणताही छेद दिला जाणार नाही, याची शासनाने खात्री देण्याची आवश्यकता आहे. शीब्रह्मदेवाची मूर्ती आधीच भंगलेली असल्याचा दावा दिशाभूल करणारा व खोडसाळ आहे. पूर्वी ती मूर्ती अखंड व व्यवस्थित होती. त्याचे पुरावे आहेत. मूर्त्या हलवतांना शीब्रह्मदेव मूर्ती दुंभली असल्याने त्याची सखोल चौकशी

करून दोषींवर

फौजदारी कारवाई

आवश्यक आहे. मंदिर

विकास आराखड्यात

लेखी दस्तऐवज जाहीर

पारदर्शकता यावी.

करण्यात यावे.

जाहीर सूचना

माझे अशील १) श्रीमती नीमा भरतकुमार जैन, २) श्री. हितेश भरतकुमार जैन व ३) श्री. भरतकुमार मोहनलाल जैन, सर्व प्रौढ, सर्वांचा पत्ता: फ्लंट क्र.१६०२, १६वा मजला, ओ मोतीनगर कोहौसोलि., सोडावाला लेनचा जंक्शन, रोशन नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ येथील जागेचे निवासी आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. रोशन नग रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात **मे** रिनोव्हेटर कन्स्ट्रक्शन, त्यांचे भागीदार श्री. किशोर बी. गांगर (यापुढे सदर विकासक म्हणून संदर्भ), ओम मोतीनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (यापुढे सदर सोसायटी म्हणू-संदर्भ) आणि त्यांचे सदस्य (१) श्रीमती मीना भरतकुमार जैन, (२) श्री. हितेश भरतकुमार जैन व (३) श्री. भरतकुमार मोहनलाल जैन (यापुढे सदर सदस्य म्हणून संदर्भ) यांच्यात केलेला मूळ कायमस्वरूपी पर्यायी निवास करारनामा हरवला/गहाळ झाला आहे आणि परिश्रमपूर्वक शोध घेंऊनही त्याचा शोध लागलेला नाही. सदर करारानुसार, विकासकाने सोसायटीमधील सेदस्याच्या मूळ फ्लॅटऐवजी, रोशन नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ येथे असलेल्या फ्लॅट क्र.१६०२, १६वा मजला, ओम मोतीनगर कोहौसोलि. म्हणून ज्ञात नवीन इमारत, रोशन नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ असलेला एक नवीन फ्लॅट दिला होता. सदर करार नोंदर्ण क्र.बीआरएल६-१५९१२-२०२२, दिनांक २५.०७.२०२२ रोजी हमी उप-निबंधक कार्यालय बोरिवली, मुंबई येथे रीतसर अंमलात आणण्यात आला आणि नोंदणीकृत करण्यात आला. सद कागदपत्र हरवल्याची तक्रार आधीच **बोरिवली पोलिस ठाणे** येथे हरवलेल्या मालमत्तेचा अहवाल*।* एनसी क्र.८७१२०-२०२५ अंतर्गत दिनांक ०९.०७.२०२५ रोजीद्वारे दाखल करण्यात आली आहे जर कोणा व्यक्तीस किंवा बँकेस किंवा वित्तीय संस्थेस सदर हरवलेले मुळ करारनामाबाबत वारसाहक, बक्षीस, तारण, न्यास किंवा अन्य इतर स्वरुपात दावा, आक्षेप असल्यास त्यांर्न कागदोपत्री पुराव्यांसह त्यांचे दावा खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत माझे कार्यालय श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरिदवे, वकील व नोटरी (भारत शासन) न्लॉट क्र.२३२, ए-१८, आरएससी-४०, श्री मंगल कोहौसोलि., गोराई-२, बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९२ येथे पाठवावेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: १२.०७.२०२५

श्री. जगदीश त्र्यंबक डोंगरिदवे वकील उच्च न्यायालय व नोटरी (भारत शासन)

काया लिमिटेड

सीआयएन: एल८५१९०एमएच२००३पीएलसी१३९७६३ नोंदणीकृत कार्यालय: २३/, महाल इंडस्ट्रियल इस्टेट, महाकाली केव्हज रोड, पेपरबॉक्स लेन जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००९३. दुरध्वनी: ०२२-६६१९ ५००० फॅक्स क्रमांक ०२२-६६१९ ५०५०

ईमेल: investorrelations@kayaindia.net वेबसाइट:www.kava.in काया लिमिटेडच्या २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

. गदस्यांनी नोंद घ्यावी की काया लिमिटेड (कंपनी) ची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार,५ ऑगस्त २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांचे गलन करून, बैठकीच्या सूचनेमध्ये (एजीएम सूचना) नमूद केलेले व्यवसाय करण्यासाठी व्हिंडिओ कॉन्फरन्सिंग/ इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) , ८ एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १३ एप्रिल २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १७/२०२०, ५ मे २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि कॉर्पोरेट व्यवहार . iत्रालयाने जारी केलेल्या इतर संबंधित परिपत्रकांचे पालन करून, सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1 CIR/P/2020/79 १२ मे २०२० रोजीच्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, परिपत्रक कमांक १२ में २०२० रोजीच्या परिपत्रक कमांक SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 SEBI/ HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ आणि (सूचीबद्ध बंधने आणि

प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या लागू तरतुदीनुसार होणार आहे. वरील परिपत्रकांनुसार, कंपनी/ठेवींमध्ये नोंदणीकृत ईमेल पत्ते असलेल्या सर्व सदस्यांना ई-व्होटिंगची प्रक्रिया आणि सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ यासह वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. शिवाय, ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ पाहण्यासाठी वेबलिंक देणारे पत्र पाठवले जाईल. ज्या सदस्यांनी त्यासाठी विनंती केली आहे त्यांना कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ ची प्रत्यक्ष प्रत. investorrelations@kayaindia.net किंवा nitikad@kayaclinic.comवर पाठवेल आणि त्यांचा फोलिओ क्रमांक/ डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमद करेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या www.kaya.inया वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www. nseindia.com या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडच्या www.evoting.nsdl. com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल.

... कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या तपशीलांनुसार, सदस्यांना फक्त VC/OAVM/ सुविधेद्वारेच २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होता येईल. त्यानुसार, सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती रद्द करण्यात आली आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपूर्ती मोजण्यासाठी VC/OAVM द्वारे सभेला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

कंपनी तिच्या सदस्यांना २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगद्वारे इलेक्ट्ररॉनिक पद्धतीने नतदानाचा अधिकार वापरण्याची सुविधा प्रदान करेल. २२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या प्रक्रियेवरील सूचना, ई-व्होटिंग, ज्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स असलेले किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही अशा सदस्यांना सभेत रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान कसे करता येईल यासह, एजीएमच्या सूचनेत प्रदान केले जाईल.

ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे डिमॅट मोडमध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष मोडमध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीत, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आस्टीए) एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) यांना त्यांच्या सी– १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई – ४०० ०८३ या पत्यावर लिहन किंवा आरटीएच्या वेबसाइट: https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html या वेबलिंकचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांच्या सेवा विनंत्या सादर करून नोंदणी करावी अशी विनंती आहे. प्रत्यक्ष शेअरधारकांना आठवण करून देणे:

या संदर्भात जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांटारे सेबीने भौतिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना पॅन आणि केवायसी (पिन कोडसह पोस्टल पत्ता, ई-मेल पत्ता, मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील यासह) सादर करणे अनिवार्य केले आहे. हे लक्षात घेता, संबंधित सदस्यांना विनंती आहे की त्यांनी कोणतीही तक्रार नोंदवण्यासाठी किंवा कोणतीही सेवा मिळविण्यासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती लवकरात लवकर आरटीएला सादर करावी. सेबीने सिक्युरिटीज मार्केटमधील प्रत्येक सहभागीला पॅन सादर करणे देखील अनिवार्य केले आहे. त्यानुसार, डिमटेरियला-इज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे पॅन डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे सादर करण्याची विनंती केली जाते ज्यांच्याकडे ते त्यांचे डिमटेरियलाइज्ड खाते चालवत आहेत. शिवाय, जर शेअर्स भौतिक स्वरूपात असतील त आरटीएशी किंवा जर शेअर्स डीमटेरियलाइज्ड स्वरूपात असतील तर त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधन सदस्यांना त्यांचे नामांकन तपशील अद्यतनित करण्याचे आवाहन केले जाते. उपरोक्त तपशील अद्यतनित करण्यासाठी संबंधित फॉर्म आरटीएच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत:www.in.mpms.mufg.com(केवायसीसाठी संसाधने डाउनलोड सामान्य स्वरूपे).

नीतिका डालमिया . कंपनी सचिव आणि ठिकाण: मंबर्ड दिनांक: ११ जुलै २०२५



गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

सीआयएन:एल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७ नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दुर.क.:९१-२२-२७६१६६६६, फॅक्स:९१-२२-२७६१५८८३/२७६१५८८६, वेबसाईट:www.galaxysurfactants.com, ई – मेलःinvestorservices@galaxysurfactants.com

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, १२** ऑगस्ट, २०२५ रोजी दु.२.३०वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत (यापुढे विद्युत स्वरुपाने संदर्भ) संचालित केली जाईल.

सहकार मंत्रालयादारे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क.०९/२०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ सहवाचिता पूर्वीचे सर्वसाधारण परिपत्रक अर्थात क्र.०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर, २०२३, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२, क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, क्र.१९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि भारतीय प्रतिभुती व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याद्वारे वितरीत अन्य लागू परिपत्रकानुसार ३० सप्टेंबर, २०२५ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत एजीएम घेण्यास अनुमती आहे. सदर एमसीए, सेबी परिपत्रके व कंपनी कायद्याच्या लागू तरतुदीनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ [लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार कंपनीच्या सदस्यांची ३९वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फतच होईल. एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२४-२५ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना एमीएसी परिपत्रके व सेबी परिपत्रक संदर्भ क्र.सेबी/एचओ/सीएफडीपीओडी-२/पी/ सीआयआर/२०२४/१३३ दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/ ११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक जानेवारी, २०२३ आणि सेबी/एचओ/डीडीएचएस/पी/सीआयआर/२०२३/०१६४ दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.galaxysurfactants.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशासाठी मोजणी केली जाईल.

एजीएममध्ये मान्य झाल्यास वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता अंतिम लाभांशास सदस्यांच्या अधिका निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून कंपनीने **शुक्रवार, ०१ ऑगस्ट, २०२५** निश्चित केली आहे. एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने (ई–वोटिंग) मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण

स्वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल. बँक तपशील व इतर केवायसी तपशील नोंद नाहीत अशा सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आमच्या <u>https://</u> www.galaxysurfactants.com/pdf/downloads/Form-ISR-1-Updation-of-PAN-KYC-details.pdf वेबसाईटवर उपलब्ध नमूना आयएसआर-१ भरून त्यांचे तपशील नोंद करावे आणि योग्य दस्तावेजांसह आमच्या आरटीएकडे पाठवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे योग्य ई-मेल व बँक तपशील त्यांचे ठेवीदार सहभागीदाराकडे पाठवून अद्यायावत करावे.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, वित्तीय कायदा २०२० द्वारे सुधारितप्रमाणे आयकर कायदा १९६१ (कायदा) नुसार अनिवार्य आहे की, कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश हे भागधारकांच्या हस्ते कर योग्य असेल. कंपनीने याकरिता अंतिम लाभांश देण्याच्या वेळी स्रोताकडील करकपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस दर निश्चित करण्यासाठी भागधारकांनी कायद्याच्य तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सविस्तर करदर, लागू करदर उपलब्धतेसाठी आवश्यक दस्तावेज एजीएमच्या सूचनेत नमुद केले आहेत.

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

दिनांक : ११ जुलै, २०२५

११ जुलै, २०२४ निरंजन केतक कंपनी सचिव ज्या कोणासह संबंधित आहे ते

भव कार्यात्वयः कार्यात येत आहे की, कंपनीचे खाला ने मुद्द केलेले प्रतिभूतीकरिता प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीर गेले आहेत आणि सदर प्रतिभुती धारक/अर्जदारांनी दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. फोलिओ दर्शनी प्रतिभुती प्रमाणपत्र अनुक्रमांक क्र. मुल्य संख्या क्र. पासून-पर्यं प्रतिभुत धारकाचे वीणा वनराज (मयत)
 शकुंतला अनिल भाटिया (मयत)
 धैर्यबाला माधवसिन्ह (मयत)

सामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त भागप्रमाणपत्रासह कोणताही खरेदी किंवा अन्य व्यवहार करू नर

: कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत काही दावा असल्यास त्यांनी कंपनी किंवा त्यांचे निबंधक व भागहस्तांव प्रतिनिधी एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, २४७ पार्क, सी-१०१, १ला मजला, एल.बी.एस. मार राताच्या (न्युरान्य निवास) विकासी व

जाहिर अधिसूचना

(इनसॉल्व्हन्सी ऑण्ड वैंकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इनसॉल्व्हेन्सी रिझोल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स) रेग्युलेशन्स, २०१६ चे नियम ६ अन्वये)

बायमेडो हेल्थकेअर एलएलपीच्या धनकोंचे लक्षा वेधण्याकरिता

	आवश्यक तपशिल				
१	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव	बायमेडो हेल्थकेअर एलएलपी			
?	कॉर्पोरेट ऋणकोची स्थापना तारीख	१६.०१.२०२०			
n,	ज्या प्राधिकरणाअंतर्गत कॉर्पोरेट ऋणको स्थापना/नोंदणीकरण झाले आहे	आरओसी – मुंबई			
Х	कॉर्पोरेट ऋणकोचे कॉर्पोरेट ओळख क्रमांक /मर्यादित दायित्व ओळख क्रमांक	एएआर-६२७२			
۹	कॉर्पोरेट ऋणकोचे नोंदणीकृत कार्यालय व प्रधान कार्यालयाचे (काही असल्यास) पत्ता	नोंदणी पत्ता: टीसीआय पेट्रोल पंपा समोर, तळमजला, केआर-३, शारदा कंपाऊंड, एच.क्र.५९३/३, पुर्णा, काल्हेर, ठाणे, भिवंडी, महाराष्ट्र-४२९३०२.			
ξ	कॉर्पोरेट ऋणकोंच्या संदर्भात दिवाळखोरी प्रारंभ तारीख	०१.०७.२०२५ (प्राप्त आदेश ११.०७.२०२५ रोजी)			
b	दिवाळखोरी ठराव प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	२८.१२.२०२५			
۷	अंतरिम ठराव प्राधिकारी म्हणून कार्यरत अपतदारी अधिकाऱ्याचे नाव व नोंदणी क्र.	सुमेधा मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आयबीबीआय/आयपीई-00२0/आयपीए-१/२0२२-२३/५00२३			
٩	मंडळासह नोंदणीकृत प्रमाणे अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याचे पत्ता व ई-मेल	२वी, गीतांजली अपार्टमेंट, ८बी, मिडलटन स्ट्रीट, कोलकाता-७००७५१. आयबीबीआय नोंदणी ई-मेल:info@sumedhamanagement.com			
१0	अंतरिम निराकरण व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या दिवाळखोरी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	प्रक्रियेकरिता विशिष्ट पत्ता: सुमेधा मॅनेजमेंट सोल्युजन्स प्रायब्हेट लिमिटेड, सी-७०३, मॅरेशॉन इन्नोवा, लोअर परळ पश्चिम, मुंबई-४०००१३. प्रक्रियेकरिता विशिष्ट ई-मेल: p.bymedollp@gmail.com			
११	दावा सादर करण्याची अंतिम तारीख	२५.०७.२०२५			
१२	अंतरिम ठराव प्राधिकाऱ्याद्वारे दिलेले कलम २१ चे उपकलम (६ए) चे नियम (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, काही असल्यास	लागू नाही			
१३	वर्गाप्रमाणे धनकोंचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून कार्यरत पतदारी अधिकाऱ्याचे नाव (प्रत्येक वर्गाकरिता तीन नावे)	लागू नाही			
१४	अ) आवश्यक नमुना व ब) अधिकृत प्रतिनिधींचे	अ) वेबर्लिकः https://ibbi.gov.in/en/home/downloads ब) लागू नाही			

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक ०१.०७.२०२५ रोजी **बायमेडो हेल्थकेअर एलएलपी**च्या कॉर्पोरेट दिवाळखो १.०७.२०२५ रोजी)

बायमेडो डेल्थकेअर एलएलपीच्या धनकोंना येथे कलविण्यात येत आहे की त्यांनी त्यांचे टावा तमे परावा बाब क १ मध्ये नमूद पत्त्यावर अंतरीम ठराव अधिकाऱ्याकडे नियुक्तीपासून २५.०७.२०२५ पर्यंत सादर करावेत. आर्थिक धनकोंनी त्यांचे दाव्याचे पुरावे फक्त विद्युत स्वरूपातच सादर करावेत. कार्यचालक भागधारकांना तसेच काम

। कर्मचारी यांनी त्यांच्या दाव्याचे पुरावे व्यक्तिशः, टपालाद्वारे किंवा विद्युत स्वरूपात सादर करावेत. नोंद क्र.१२ समोर सुचिबद्ध प्रमाण वर्गसंबंधी वित्तीय धनको यांनी नमुना सीए मध्ये वर्गाचे (विशेष वर्ग) अधिकृत प्रतिनिधी न्हणून कार्यरत होण्यासाठी नोंद क्र.१३ समोर नमुद केलेले तीन अपतदारी प्राधिकाऱ्यांपैकी एक प्राधिकत प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड दर्शवावी.

व्याचे चूकीचे किंवा फसवे पुरावे सादर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल

श्री. बिजय मुरमुरिया, अपतदारी ठराव प्राधिकार सुमेधा मॅनेजमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड बायमेडो हेल्थकेअर एलएलपीच्या बाबतीत अंतरिम रिझोल्युशन प्रोफेशन नोंद.क्र.आयबीबीआय/आयपीई-00२0/आयपीए-१/२0२२-२३/५00२३ फए वैद्यता दिनांक ३१.१२.२०२

एएफए - एए१/५००२३/०२/३११२२५/२००४२

तेकाणः कोलकात दिनांक: ११.०७.२०२५

तपशिल उपलब्ध असल्याचे पत्त

RESINS & PLASTICS LTD. सीआयएन:एल२५२०९एमएच १९६ १पीएलसी० १२२२३

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ए-८, मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेट, एमआयडीसी, क्रॉस रोड बी, स्ट्रीट क्र. ५, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३. दूर.क.:६१९८७०००, ई-मेल:info@resplast.com, वेबसाईट:www.resplast.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची (सीआयएन एल२५२०९एमएच१९६१पीएलसी०१२२२३) ६४वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ०८.०८.२०२५ रोजी स.१०.३०वा. आयएमसी चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्री, किलाचंद कॉन्फरन्स रुम, आयएमसी इमारत, आयएमसी मार्ग चर्चगेट, मुंबई-४०००२० येथे ६४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

६२व्या एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२४-२०२५ करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.resplast.com q https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि ६४व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयबाबत आवश्यक दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात रविवार, शनिवार व ६४व्या एजीएमच्या तारखेपर्यंत सार्वजनिक रजा वगळून सर्व दिवशी कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

सदस्यास सभेत उपस्थित राहून मत देण्याचा अधिकार आहे तसेच त्यांच्या वतीने सभेत उपस्थित राहन पोलवर मत देण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे. प्रॉक्सी कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी नमुना कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमपुर्वी किमान ४८ तास अगोदर सादर करावेत.

नोंद दिनांक शुक्रवार, ०१.०८.२०२५ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)च्या विद्युत मतदान प्रणालीने ६४व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयांवर विद्युत स्वरुपाने देता येईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

ई-वोटिंग कालावधी **रविवार, ०३.०८.२०२५ रोजी स.९.००वा.** प्रारंभ होईल आणि गुरुवार, ०७.०८.२०२५ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. नोंद दिनांक शुक्रवार, ०१.०८.२०२५ रोजी कंपनीच्या भरणा केलेले भांडवलात त्यांचे शेअर्सच्या सरासरीवर मतदान अधिकार असतील. रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगबाबत सविस्तर माहिती एजीएम सूचनेच्या टिपमध्ये नमुद करण्यात आली आहे. रिमोट ई-वोटिंगने सदस्याने मत दिल्यानंतरही त्यास ६४व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग आणि एजीएम दरम्यान ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. पारीख ॲण्ड असोसिएटस्, कार्यरत कंपनी सचिवचे श्री. पी.एन. पारीख (एफसीएस ३२७ व सीपी क्र.१२२८) किंवा त्यांच्या गैरहजेरीत मितेश धाबलिवाला (एफसीएस ८३३१ व सीपी क्र.९५११) यांची नियुक्ती केली आहे.

काही प्रश्न असल्यास तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनवर सदस्यांकरिता उपलब्ध असलेले फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यु) व ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क दुर.क्र.:0२२-४८८६७००० व ०२२-२४९९७००० किंवा श्रीमती प्राजक्ता पावळे यांच्याकडे -evoting.nsdl.co.in वर विनंती पाठवावी. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे सदर तारखेला दिलेल्या यादीनुसार वास्तविक स्वरुपात किंवा विद्युत स्वरुपात (डिमॅट) भागधारणा असणाऱ्या कंपनीच्या समभागधारकांना एजीएममध्ये घोषित झाल्यास ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.१०/-प्रत्येकीचे रु.७.०० प्रती शेअर्स (७०% दराने) लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता शनिवार, ०२.०८.२०२५ ते शुक्रवार, ०८.०८.२०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये रेझिन्स ॲण्ड प्लास्टिक्स लिमिटेडकरिता सही/-

(रुपेन चोक्शी) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००५९३२६

PUBLIC NOTICE

We intend to purchase the following property described as Unit Gala B105 Arjun Centre Plot No. 231 ovandi Mumbai – 88. The Origina ale / Purchase Agreement betwee Pai Paper Allied Industries Ltd and Brijlata Agarwal dated 12th Octobei 1989 and 2) Brijlata Agarwal & Home Work Chembur Mumbai dated 2nd July 2007 has been Lost / Misplaced. Should anyone have any claim should make it known in writing with proof in support of the claim to the undersigned with 14 working days of this notice. Else it shall be deemed that no objections exist and the transaction shall

Dilip D Patel 21 Kaliandas Udyog Bhavan, Century Bazar Lane, Prabhadevi, Mum-25

NOTICE

Notice is hereby given that we, M/s. Apaki ndustrial Premises Co-op. Society Ltd ave received application for issue o uplicate for lost / misplaced Share Certificates No 56 For 5 (Five) Shares pearing Distinctive Nos. 276 to 280 elonging to Mr. Paresh Kantilal Shah Any person/s or institution in possessio of the aforesaid Share Certificate or having any claim/s to the aforesaid Share Certificate, should notify to any lodge such claim/s with the Registered Office of the Society known as Apaki Industria Premises Co-op. Society Ltd., at 246 Sidhpura Industrial Estate, Masrani Lane Halav Pool, Kurla (W.) Mumbai -400070 Within 15 days from the date hereof after which no such claim/s will be entertained and society will deal with the said as it may deem fit.

For Apaki Indl.Coop. Soc. Ltd. Mr. Ketan P.Vora (Hon.Secretary)

जाहीर नोटीस तमान जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की

माझ्या श्री. गणेश वी. मांढरे व श्रीमती. अरुंधती जी मांढरे या अशिलाकडून सदनिका क्र.401, चौथा मजला, ए विंग, पिरामिड गॅलक्सी-1 को-ओप. हा.सो. ली, नवजीवन हॉस्पिटल समोर, कौल्स हेरीटेज सिटी भाभोला चळणा वसई रो.ड (प) जि पालघर 401202, या मिळकतीशी संबधित सदर सदनिकेचे मुळ शेयर सर्टिफिकेट क्र.014 रु.50/ प्रत्येकी बेअरिंग क्र.066 ते 070 हे दस्तऐवज हरवले आहेत. सदर दस्तऐवजांच्या मुळ प्रती कोणासही सापडल्यास आमच्या खालील पत्त्यावर ताबडतोब सुपूर्द कराव्यात. कोणत्याही व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधी गेणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचना प्रसिध्द झाल्यापासून 14 दिवसांत पुष्टयर्थ कागदपत्रासोबत आमच्या खाली उल्लेखिलेल्य पत्यावर लेखी स्वरुपात पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित. अधित्यागित समजण्यात येतील.

स्थळ : वसई (प) **ॲड. श्री. शारुख एस. शैख** ुदुकान नं. 7, तळ मजला, अगरवाल पीस हेवन, भाभोला,वसई रोड (प),



proceed unobjected.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

जप्त वाहनांच्या विक्रीसाठी कर्जदारांना जाहीर नोटीस

खाली नमूद कर्जदारांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मुंबई या बँकेकडून वाहन तारण कर्ज घेतलेली आहेत. सदर कर्जे थकीत झाल्याने बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अंतर्गत त्यांच्या विरुध्द केलेल्या कारवाई अंतर्गत बँकेस वसुली दाखले प्राप्त झालेले आहेत. सदर वसुली दाखल्यानुसार थकीत रक्कम वसुलीसाठी बँकेने विशेष वसुली अधिकाऱ्यांमार्फत त्यांना वारंवार नोटीसद्वारे सूचना करूनही कर्ज भरणा करण्यास टाळाटाळ केल्यामुळे तारण वाहन बँकेने जप्त केली आहेत. तसेच सदर वाहन विक्रीबाबत बँकेकडील उपलब्ध पत्यावर त्यांना दिनांक १३/०५/२०२५ रोजी, रजिस्टर पोस्टाद्वारे नोटीस पाठविली होती. परंतु, सदर नोटीशीचा स्विकार न केल्यामुळे ती बँकेस परत आलेली आहेत. सबब, या जाहीर नोटीशीद्वारे खालील कर्जदारांना त्यांचे जप्त वाहन विक्री करण्यात येत असल्याचे कळविण्यात येत असुन याबाबत त्यांचे काही म्हणणे असल्यास त्यांनी बँकेचे फोर्ट येथील मुख्य कार्यालयातील कर्ज वसुली विभागात श्री. घनश्याम गजरे, मो.क्र.७७३८३९१७११ यांना जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून १० दिवसांत प्रत्यक्ष भेटून म्हणणे सादर करावे. अन्यथा त्यांचे काही म्हणणे नाही असे समजून नियमानुसार खालील सर्व वाहनांचा जाहिर लिलाव करण्यात येईल.

कर्ज खाते व वाहन तपशील

अ.क्र.	शाखेचे नाव	कर्ज खाते क्र.	वाहन मालकाचे नांव	वाहन क्र.	वाहनाचे नांव
अ.फ्र.	राखिय नाव	क्ज खात क्र.	वाहन मालकाच नाव	पाह्न क्र.	वाहनाच नाव
१	भायखळा	१२/५०/२२/७८	शेख जावेद अब्दुल वाहिद	MH 01 CJ 4352	ECCO
2	भायखळा	१२/५०/७०/१०८	शेख मुल्लेसाबी अब्दुल रौफ	MH 03 CR 3341	ECCO
3	भायखळा	१२/५०/७०/१३३	शेख मेहबुब अब्दुल सत्तार	MH 03 CR 3761	ECCO
४	परेल व्हिलेज	३४/५०/७०/२०	दुबे वेदप्रकाश प्रेमसागर	MH 03 CR 3966	ECCO
ų	परेल व्हिलेज	३४/५०/७०/१८	मोहम्मद मसाफ लाल	MH 03 CR 3747	ECCO

उपसरव्यवस्थापक

कर्ज वसुली विभाग



एस बी एफ सी फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय:- युनिट क्रमांक १०३, पहिला मजला, С & В स्क्रेअर, संगम कॉम्प्लेक्स, गाव चकाला, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९.

ताबा सूचना (सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८(२) नुसार)

अधोस्वाक्षरीत सिक्युरिटायझेशन, फायनास्थिअल सेट्स आणि सिक्युरिटी इंटरेस्ट इनफोर्समेंट क्टची पुनर्रचना, कायदा २००२ अंतर्गत <mark>एसबीएफसी फायनान्स लिमिटेड</mark>च अधिकृत अधिकारी आहे आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) च्या नियम ८ सह वाचलेल्या कलम १३(१२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करतो.) नियम २०० ांतर्गत, नोटीसमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या कर्जदारांना/सह–कर्जदारांना मागणी नोटी

कर्जदार /सह-कर्जदार रकमेची परतफेड करण्यात अयशस्वी झाला आहे. यादारे कर्जदार /सह-कर्जदार आणि सामान्य जनतेला नोटीस देण्यात आली आहे की खाली स्वाक्षरीदारा ।यमांच्या नियम ८ सह वाचले.

वेशेषतः कर्जदार/सह–कर्जदारांना आणि सर्वसाधारणपणे जनतेला मालमत्तेचा व्यवहार न करण्याची खबरदारी देण्यात आली आहे आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार **बीएफसी फायनान्स लिमिटेड**च्या शुल्काच्या अधीन असेल.

कर्जदारांचे नाव आणि पत्ता आणि मागणी सूचनेची तारीख	मालमत्तेचे वर्णन आणि ताब्याची तारीख	मध्ये मागणी केलेली रक्कम ताबा सूचना (रु.)
१. मेसर्स सोनल फिश रिटेलर २. सोनल रमेश मृपाल ३. श्री. रमेश उट-ताली मुरपाल सर्वांचा पताः ई-२०१, राणुजा रामदेवपार्क, साई राम टॉवरजवळ, इंद्रलोक फेज-४, नवीनगोल्ड-एन नेस्ट रोड, भाईंस्र (पूर्व), ठाणे ४०११०५. मागणी सुचना तारीख १४ फेब्रुवारी २०२५ कर्ज खाते: ४०२१०६०००२८९६३४-सी (पीआर०१३३५३९२)	मीरा-भाईंदर येथील मालमत्तेचा तो सर्व भाग आणि पार्सलनगरपालिका इतर वर्णनः, इतर माहितीः मौजेनबघर, प्रभाग क्रमांक प, विभाग १९/४४, फूँट क्रमांक २०१, दुसरामजला, राणुजा रामदेव पार्क ई प्रकार इमारत, भाईंदर पी.औ.ठाणे ४०११०५ एकुण क्षेत्रफळ १८० ची. (सर्वेक्षण क्रमांकः जुनाक्र.२२८/२,३ नवीन एस.क्र.२५/२,७, आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध – पूर्व- सोहनअरण्, पश्चिम-राणुजा रामदेव पार्क वी विंग, उत्तर -२३२/२४ आणि११२(२४) सीआरझेड, दक्षिण-राणुजा रामदेव पार्क वी विंग, उत्तर -२३२/२४ आणि११२(२४) सीआरझेड, दक्षिण-राणुजा रामदेव पार्क एं विंग.	रु. १०४८२५१/– (रुपये दहा लाख अड्डेचाळीस हजार दोनाशे एकावनफक्का दिनांक ०७ फेब्रुवारी २०२५ तसेच ८ फेब्रुवारी २०२५ पासून लागून केलेले व्याज

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष आमंत्रित केले आहे सही/- (अधिकत अधिकारी) ठिकाणः पालघर दिनांकः १२.०७.२०२५



आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल६१०००एमएच१९७८पीएलसी०२०४३५

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, प्रायमा बे, टॉवर बी, गेट क्र.५, साकिविहार रोड, पवई, मुंबई-४०००७२. **द्र.क्र.:**+९१-२२-६६९३१६०० फॅक्स:+९१-२२-६६९३१६२७/२८,वेबसाईट: www.itdcem.co.in, ई-मेल:investors.relation@itdcem.co.in,

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ४७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भात इक्विटी शेअरहोल्डर्सना सूचना कंपनीची ४७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५ रोजी दु.२.३०वा.(भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर

ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, जेणेकरून कंपनीची एजीएम बोलावण्यासाठी प्रसारित केल्या जाणाऱ्या एजीएमच्य सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येईल. न्त्रे / मिल्र २०२० आणि १२ मिल्र

गरिपत्रकांद्वारे, नवीनतम १९ सप्टेंबर, २०२४ रोजी जारी केलेले, (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून ज्ञात) सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) आयोजित करण्यास परवानगी दिली आहे शिवाय, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) ने १२ मे, २०२० रोजी जारी केलेल्या त्यांच्या परिपन्नकांद्वारे आणि या संदर्भात जारी केलेल्या त्यानंतरच्या परिपत्रकांद्वारे, नवीनतम परिपत्रक ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी (सेबी परिपत्रक) देखील काही सवलती दिल्या आहेत. त्यानुसार, कंपनी कायदा २०१३ (कायदा), सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स), सेबी परिपत्रके आणि एमसीए नरिपत्रके यांच्या तरतुर्दीनसार, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एका सामान्य ठिकाणी आयोजित केली जाईल. वरील एमसीए आणि सेबी परिपत्रके, कायद्यातील संबंधित तरतुदी आणि सेबी लिस्टिंग नियमन यांच्या अनुपालनात, वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती छापण्याची आणि पाठवण्याची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे. त्यानसार, २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत[े] अर्थात केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड/डिपॉझिटरी सहभागीदाराने जोपर्यंत कोणत्याही सदस्याने त्याची वास्तविक प्रत मागितली नसेल. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाठवले जाईल, ज्यामध्ये कंपनीच्या वेबसाइटवर वार्षिक अहवाल अपलोड करण्याची वेब-लिंक प्रदान केली जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ कंपनीच्या वेबसाइट <u>https://www.itdcem.co.in/</u> investors/financial/annual-reports/ वर, बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइट <u>https:/</u> '<u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध करून दिला जाईल. भागधारक केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राह् गकतात आणि सहभागी होऊ शकतात

एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आल्या आहेत आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरमची गणन करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या भागधारकांची उपस्थिती मोजली जाईल

कंपनीला तिच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रिमोट ईं–व्होटिंग सिस्टम (एजीएमच्या ठिकाणाहून ईं–व्होटिंग) वापरून वार्षिक सर्वसाधारण सभेत पारित ोणाऱ्या प्रस्तावांवर मतदान करता यावे यासाठी ई-व्होटिंगची सविधा प्रदान करताना आनंद होत आहे. तसेच. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजादरम्यान -व्होटिंग (एकत्रितपणे ई-व्होटिंग म्हणून ओळखले जाते) देखील वापरता येईल. कंपनीने भागधारकांना ई-व्होटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएलच्य नेवा नियुक्त केल्या आहेत. ई-व्होटिंगसाठी सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये दिल्या आहेत.

ई-मतदान कालावधी **सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५ (स.९.००वा. भा**प्रवे) पासुन सुरू होईल आणि **बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५ (सायं.५.००वा** . माप्रचे) रोजी संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएलद्वारे ई-मतदान मॉड्यूल बंद केले जाईल. सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर, त्याला/तिला नंतर ने बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. रिमोट ई–मतदानाच्या सूचना एजीएम बोलावण्याच्या सूचनेच्या नोट्समध्ये तपशीलवार दिल्या आहेत, जे <u>https:/</u> <u>/www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध आहे. एजीएम दरम्यान ई-मतदानाची मुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी रिमोट ई–मतदानाद्वारे आधीच मतदान केलेले नाही, ते एनएसँडीएल पोर्टलद्वारे एजीएम दरम्यान मतदानाचा अधिकार वापर

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यास, आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी सदस्यांना लाभांश मिळण्याचा हक निश्चित करण्यासाठी **गुरुवार, ३१ जुलै**

सदस्यांचे मतदानाचे अधिकार <mark>गुरुवार, ३१ जुलै, २०२५</mark> (कट-ऑफ तारीख) रोजी कंपनीच्या पेड अप इक्रिटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या रोअर्सच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखलेल्या लाभार्थी मालकांच्या गेंदणीमध्ये नोंदवले गेले आहे त्यांना <u>https://www.evoting.nsdl.com</u> वर विनंती पाठवून ई-मतदानाची सुविधा मिळू शकेल.

ई-व्होटिंग सिस्टीममधून वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याबाबत तुमचे काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही <u>https://</u> <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागधारकांकरिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि भागधारकांकरिता ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकता किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा ई-व्होटिंगवरील तुमच्या तक्रारींचे नेवारण करण्यासाठी एनएसडीएलच्या सहाय्यक व्यवस्थापक, **कुमारी रिपा बाग** यांना नियुक्त केलेल्या ईमेल आयडी: <u>evoting@nsdl.com</u> वर विनंती गठवू शकता.

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी आधीच कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी सहभागी(सहभागी) कडे नोंदणीकृत आहेत, ते एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या ई-व्होटिंगसाठीच्या सूचनांचे पालन करू शकतात.

ज्या भागधारकांनी अद्याप वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, वार्षिक अहवाल आणि लाभांश ईमेलद्वारे प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल आयडी/बँक तपशील नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ई-मेल आयडी खालीलप्रमाणे नोंदणीकृत करावेत:

- . सेबीने मास्टर परिपत्रक क्र.सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७ दिनांक ७ मे. २०२४ सहवाचिता आणि सेबी/ एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/८१ दिनांक १० जून, २०२४ नुसार, ०१ एप्रिल, २०२४ पासून वास्तविक स्वरूपात इक्किटी भाग धारण करणाऱ्या भागधारकांना लाभांश केवळ विद्युत पद्भतीने दिला जाईल असे आदेश दिले आहेत. असे पेमेंट भागधारकांनी त्यांचे पॅन, संपर्क तपशील (पिन आणि मोबाइल नंबरसह पोस्टल पत्ता), बैंक खात्याचा तपशील आणि नमुना स्वाक्षरी (केवायसी) प्रदान केल्यानंतरच केले जाईल.
- ज्या भागधारकांकडे वास्तविक स्वरूपात इक्षिटी शेअर्स आहेत आणि ज्यांनी त्यांचे पॅन, संपर्क तपशील, बँक खात्याचे तपशील आणि नमुना स्वाक्षरी अपडेट केलेली नाही, ते पॅन आणि केवायसी तपशील सादर केल्यानंतरच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून तक्रार दाखल करण्यास किंवा कोणत्याई सेवा विनंतीचा लाभ घेण्यास पात्र असतील.
- किंवा केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकडून कोणत्याही सेवा विनंतीचा लाभ घेण्यास पात्र असतील, जरी अशा भागधारकांनी नामांकनाचा पर्याय सादर केला नसला तरीही.

ज्या भागधारकांकडे वास्तविक स्वरूपात इक्किटी शेअर्स आहेत ते लाभांशासह कोणतेही पेमेंट मिळविण्यास पात्र असतील तसेच तक्रार टाखल करण्यार

- डीमॅट भागधारकांकरिता डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे बँक खाते तपशील लवकरात लवकर अपडेट करावेत.
- वास्तविक भागधारकांकरिता वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना केवायसी अपडेट करण्यासाठी आणि नामांकनाच्या निवडीसार्ट (जर ते आधीच अपडेट केलेले नसतील तर) कंपनीच्या वेबसाइट https://www.itdcem.co.in/investors/shareholders-information-and-forms/ वर उपलब्ध असलेले नमुना आयएसआर-१, नमुना आयएसआर-२ आणि एसएच-१३ सादर करण्याची विनंती आहे. ते नमुना सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१-३२, गचीबोवॅली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२, टोल फ्री क्र.१८००-३०९-४००४ वर किंवा गुरुवार, ३१ जुलै, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी einward.risk@fintech.com या ईमेल आयडीवर किंवा त्यांच्या वेबलिंकवर अर्थात https://ris.kfintech.com/clientservices/isc/default.aspx वर अपलोड करा, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये, सादर केलेल्या कागदपत्रांवर

एमसीए आणि सेबी परिपत्रकांचे पालन करून कंपनीच्या सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी ही सूचना जारी करण्यात येत आहे.

आयटीडी सीमेन्टेशन इंडिया लिमिटेडकरिता सही/-राहुल नेओगी कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए१०६५३

दिनांक: १० जुलै, २०२५